## Chandni Machines Limited

Regd. Office: 110, T.V. Industrial Estate, 52, S. K. Ahire Marg, Worli, Mumbai – 400 030

Office No: 022 - 24950328; Mobile No.: 9324802995 / 9324802991

Email: jrgroup@jrmehta.com; sales@cml.net.in CIN: L74999MH2016PLC279940

Date: 16th September,2020

To. The Bombay Stock Exchange Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort. Mumbai - 400001

Scrip Code: 542627 Scrip Id: CHANDNIMACH

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper clipping regarding publication of notice of Board Meeting to be held on

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements), Regulations 2015, the company has made advertisement in newspaper name The Free Press Journal (English Edition) and Navshakti (Marathi Edition) on 16th September, 2020 for meeting of Board of Directors of the company held on 15th September, 2020.

In this regard, please find enclosed newspaper clipping and oblige.

Thanking you.

For Chandni Machines Limited (formerly known as Chandni Machines Private Limited)

Jayesh R Mehta **Managing Director** 

Warehosue / Factory Address:

(1) Survey No. 22/1, Kachigam Road, Ringanwada, Nani Daman, Daman and Diu – 396210 (2) PAP-A-115, Ranjangaon, MIDC, Tal.Shirur, Dist. Pune, Maharashtra

(3) Survey No. 456/466, Ground Floor, Near Parle Factory, At Post, Gondedumala, Tal.Igatpuri, Nashik, Maharashtra - 422403

रु. लाखात

PUBLIC NOTICE

certificate no. 4 died on 30th June

Notice is hereby given inviting claims or objections which may be made to the Hon. Secretary of the Society, Mr. Dennis Martin, Flat no. 4 at the aforesaid address of the Society from the heir or heirs or claimants/objector objectors to the transfer of the shares and interest of the deceased member in capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, then the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such a manner as is provided under the bye-laws of the society, which please note. Dated this 14th day of September

> Johnson John **Advocate High Court** 12 Bandra Julie. Dr. Peter Dias Road. Bandra W, Mumbai - 400050

मुंबई, बुधवार, १६ सप्टेंबर २०२०

# The spirit of Mumbai is now 92 years old!

FREE PRESS NATION | WORLD | POLITICS | SPORTS | EDUCATION | BUSINESS | ENTERTAINMENT

The Family Newspaper

www.freepressjournal.in

Chakravarti Ashok Society, Near Bombay Cambridge School,

J.B. Nagar, Andheri (E), Mumbai - 400099.

Telephone No. +91 22 6707 9666 Website - www.thebyke.com

CIN: L67190MH1990PLC056009

(Unaudited)

691.33

-936.21

-927.17

-927.17

4009.78

-2.31

-2.31

The above un-audited financial results for the quarter ended June 30, 2020, have been reviewed by the

Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on September

14, 2020. The Statutory Auditors of the Company, Borkar & Muzumdar, Chartered Accountants, have

carried out the Limited Review of the financial results for the quarter ended June 30, 2020 and have issued

The above results are prepared in compliance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed

under Section 133 of the Companies Act, 2013 and notified by the Ministry of Corporate Affairs under the

Compames (Indian Accounting Standards) Rules. 2015 (as amended) and other accounting principles

The Company is engaged in Hospitality business consequently the Company does not have separate

The Company has assessed the possible impact of COVID-19 in preparation of the interim financial results,

including but not limited to its assessment of liquidity and going concern assumption and impact of revenues

and costs. The Company has considered internal and external sources of information and has performed

sensitivity analysis on the assumptions used and based on current estimates, expects to recover the

carrying amount of these assets. The impact of COVID-19 may be different from that estimated as at the date of approval of these interim financial results and the Company will continue to closely monitor any

The business has been severely impacted during the current quarter on COVID-19 and softer revenues due

to the lockdown. There could be an additional exposure on account of further extension of lockdown, and

Figures for the quarter ended March 31, 2020 are the balancing figures between published audited figures ir respect of the full financial year ended March 31, 2020 and the published year to date figures up to the third

6. Figures relating to the previous period(s) / year have been regrouped / rearranged, wherever necessary, to

7. The results will be available on the Company's website "www.thebyke.com" and also on "www.bseindia.com"

मॅगेल्लॅनिक क्लाऊड लिमिटेड

सीआयएन नं. एल७२१००एमएच१९८१पीएलसी३३९०९५ नों. का. युनिट क्र. ४०५, टेक्नो आयटी पार्क, लिंक रोड, एस्के क्लब जवळ, बोरिवली, मुंबई-४०० १०३.

वेबसाईट : www.magellanic-cloud.com

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलिप्त आणि एकत्रित

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

अलेखापरीक्षित

१९३.१६

१५.७०

१५.७०

०.०६

०.०६

०.०६

०.०६

अलेखापरीक्षित

५,२३९.०८

२१०.८०

२१०.८०

२,५१६.६९

85.0

85.0

85.0

१. अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे वरील विवरण संचालक मंडळाच्या **१४ सप्टेंबर, २०२०** रोजी झालेल्या बैठकीत अभिलिखित केले.

२. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अद्र डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे साद्र

केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची **वेबसाईट** 

30.08.7070 39.03.7070

२,५१६.६९

**Quarter Ended** 

(Audited)

2448.11

-282.35

-200.21

-1.27

201.48

4009.78

-0.50

-0.50

June 30, 2020 March 31, 2020 June 30, 2019 March 31, 2020

(Unaudited)

3359.78

272.61

196.76

196.76

4009.78

0.49

0.49

For The Byke Hospitality Limited

अलिप्त निष्कर्ष

अलेखापरीक्षित

२०२.६२

१३.६३

१३.६३

0.04

0.04

0.04

0.04

30.08.7099

अलेखापरीक्षित

४,०३२.०५

१८८.५३

१८८.५३

२,५१६.६९

0.94

०.७५

0.94

०.७५

प्राधिकत अधिकारी

स्टेट बँक ऑफ इंडिया, एसएआरबी, मुंबई

संचालक मंडळाच्या आदेशावरून

जगन मोहन रेड्डी थुम्मा

(व्यवस्थापकीय संचालक)

२,५१६.६९

संपलेली तिमाही

३०.०६.२०२० ३१.०३.२०२० ३०.०६.२०१९

अलेखापरीक्षित

४२९.५४

११४.१६

११४.१६

२,५१६.६९

0.84

0.84

0.84

0.84

संपलेली तिमाही

अलेखापरीक्षित

4,098.88

330.38

३३०.३१

२,५१६.६९

१.३१

१.३१

१.३१

१.३१

एकत्रित निष्कर्ष

(Anil Patodia)

(रु. लाखात

संपलेले वर्ष

39.03.7070

लेखापरीक्षित

१,३०२.३४

२३८.०६

२३८.०६

२,५१६.६९

0.84

0.84

0.94

0.84

संपलेले वर्ष

39.03.7070

लेखापरीक्षित

१७,५०८.०१

६५४.२४

६५४.२४

२,५१६.६९

२,९३२.०४

२.६०

२.६०

२.६०

२.६०

वसंतराव मोहिते (सह-कर्जदार १)

विश्वनाथ वझे (सह-कर्जदार)

पागारे (सह-कर्जदार १)

स्वाईन (सह-कर्जदार १)

खातन (सह-कर्जदार१)

बाळा बैलमारे (सह-कर्जदार १)

मधुकर कटारे (सह-कर्जदार १)

जगटाले (मह-कर्जटार २)

दिनांक : १६.०९.२०२०

ठिकाण : मुंबई

शाखा), सादिका मकबुल शेख (कर्जदार)

सिमरन ब्रिजेश पांची (सह-कर्जदार १)

Managing Director DIN: 00073993

## THE BYKE HOSPITALITY LIMITED Registered Office Address: Shree Shakambhari Corporate Park, Plot No. 156-158,

**Particulars** 

1 Total Income from Operations (Net)

3 Net Profit for the period after Tax

4 Other Comprehensive Income

5 Total Comprehensive Income

6 Paid Up Equity Share Capital

(i) Earnings per Share (EPS)

an unmodified report on these results.

generally accepted in India.

(net of Income Tax)

(Face Value Re.10/-)

(a) Basic

(b) Diluted

2 Net Profit for the period (before tax and

Exceptional Item and Extra ordinary Item)

(Face Value of RS.10/- each) (not annualised)

material changes to future economic conditions.

quarter ended December 31, 2019.

and "www.nseindia.com"

Date: September 14, 2020

१. प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)

(अनन्यसाधारण बाबींनंतर)

(प्रत्येकी रु. १०/- चे)

(प्रत्येकी रु. १०/- चे)

१. प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)

(अनन्यसाधारण बाबींनंतर)

पुनर्मूर्ल्यांकित राखीव वगळून) ६. प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबींपूर्वी)

(प्रत्येकी रु. १०/- चे)

(प्रत्येकी रु. १०/- चे)

सौम्यिकत

सौम्यिकत

ठिकाण : मुंबई

दिनांक : १४.०९.२०२०

समभाग भांडवल

मूलभूत:

सौम्यिकृतः

सौम्यिकृतः

क्र.

Place: Mumbai

क्र.

phased opening of hotels in cities where we operate.

तपशील

तपशील

सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)

राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे

कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)

प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबीनंतर)

सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)

कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)

प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबींपुर्वी)

प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबीनंतर)

make them comparable with those of the current period / year.

reportable business segment for the quarter ended June 30, 2020.

इन्शुरन्स ब्रोकर्स असोसिएशन ऑफ इंडिया सीआयएन:यु६७१२०एमएच२००१एनपीएल१३२८६० **Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2020** 

Sr.

No.

नोंदणीकृत कार्यालय: ए-झेड इंडस्टियल प्रिमायसेस को-ऑप. सो. लि., १ला मजला, युनिट नं. १६५, जी. के. मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०० ०१३ द्रध्वनी क्र. : २४९५५१५६ वेबसाईट : www.ibai.org, ई-मेल : ibai@ibai.org

(ရ) **၉၈၆** Housing

Ghar Ki Baat

नो. कार्यालयः ९वा मजला, अतरिक्ष भवन, २२, के.जी.मार्ग, नवी दिल्ली-११०००१ द्ः ०११-२३४४५२००, वेबसाईटः www.pnbhousing.com

सूचना – स्थिर मत्ताची विक्री

खालील पत्त्यावरील गाखा कार्यालयासाठी आमच्या स्थिर मत्त्तांच्या विकीकरिता सर्वसामान्य

८. ओएमआर (चेन्नई)

१०. ठाणे (मुंबई)

१२. प्रिंप्री (पुणे)

१३. बीकेसी (मुंबई)

११. डेहराडून

इच्छुक पक्षकारानी तपशिलासाठी कृपया आमची वेबसाईट

www.pnbhousing.com ला निविदा अनुभागांतर्गत भेट द्यावी.

कारणाने कोणतीही बोली फेटाळण्याचे/स्वीकारण्याचे अधिकार पीएनबी हाऊसिंग फायनान्स

९. ३रा मजला, अंतरिक्ष भवन (दिल्ली)

जनतेकडून आम्ही बोली मागवत आहोत.

१. नेताजी सभाष पॅलेस (दिल्ली)

२. मल्लेश्वरम (बंगलोर)

४. वैशाली नगर (इंदोर)

५. हिंजेवाडी (पुणे)

६ प्रभादेवी (मुंबई)

३. आयटीपीएल (बंगलोर)

७. पूर्णा दास रोड (कोलकाता)

लिमिटेड राखून ठेवत आहे.

याद्वारे सूचना देण्यांत येते की, इन्श्रन्स ब्रोर्क्स असोसिएशन ऑफ इंडिया (''कंपनी'') च्या सभासदांची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.०० वा. व्हिडिओ कॉन्फरिन्संग ("व्हीसी")/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ("ओएव्हीएम") मार्फत एजीएमच्या निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी होईल. एजीएमची सूचना सभासदांना १ सप्टेंबर, २०२० रोजी ई-मेल केली आहे आणि आमची वेबसाईट

www.ibai.org वर प्रदर्शितही केली आहे. कंपनीने तिच्या सभासदांसाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टीम द्वारे एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या ठरावांवर मत देण्याचे त्यांचे अधिकार वापरण्याकरिता व्यवस्ता केली आहे. ई-व्होटिंगवरील निर्देशांसाठी कृपया सूचना बघावी. सूचना सीडीएसएलची वेबसाईट https://www.evotingindia.com वर देखील उपलब्ध असेल.

कंपनी याद्वारे कळवते की: १. एजीएमच्या सूचनेत मांडलेले सर्व कामकाज रिमोट ई-व्होटिंगने करता येईल.

२. रिमोट ई-व्होटिंगचा कालावधी सोमवार, २१ सप्टेंबर, २०२० रोजी स. ०९.०० वा. सुरु होईल आणि बुधवार, २३ सप्टेंबर, २०२० रोजी सं. ५.०० वा. संपेल. सदर तारीख आणि वेळेनंतर रिमोट ई-व्होटिंगची अनुमती नसेल. कट-ऑफ डेट रोजीस कंपनीचे सभासद असतील ते एजीएमच्या सचनेत सांगितल्याप्रमाणे इलेक्टॉनिक पद्भतीने त्यांचे मत देण्यासाठी हक्कदार असतील. त्याचा/तिचा लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी त्यांनी सीडीएसएलची वेबसाईट https://www.evoting@cdslindia.com/ला भेट द्यावी.

३. आभासी एजीएम मध्ये जे सहभागी होतील परंतु रिमोट ई-व्होटिंगने त्यांचे मत न दिलेल्या सभासदांसाठी सुद्धा मतदानाची सुविधा उपलब्ध केली जाईल. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत त्यांचे मत दिले असेल ते सभेत हजर राह शकतात परंतु एजीएम मध्ये पुन्हा त्यांचे मत देणस ते हक्कदार नसतील. जर सभासदांनी दोन्ही पद्धतीने त्यांचे मत दिले तर रिमोट ई-व्होटिंगमार्फत केलेले मतदान ग्राह्य धरले जाईल आणि एजीएममध्ये केलेले मतदान अवैध ठरवले जाईल. ४. केवळ कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत ज्यांची नावे नोंदवलेली असतील म्हणजेच,

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२० रोजी वाार्षिक सभासदत्व शूल्क प्रदान केलेले सभासदच इलेक्टॉनिक पद्धतीने त्यांचे मत देण्यास हक्कदार असतील. ५. ई-व्होटिंग बाबत कोणतीही चौकशी करायची असल्यास सभासद www.cdslindia.com वर

उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेशन्स (एफएक्युज) आणि निर्देश पाह शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर संपर्क साधू शकतात.

संचालक मंडळाच्या आदेशावरून इन्श्ररन्स ब्रोकर्स असोसिएशन ऑफ इंडिया साठी सही/-

विजय रामपाल डायरेक्टर आणि मानद सचिव ठिकाण : मुंबई दिनांक : ३ सप्टेंबर, २०२० डीआयएन:००३३८२७७



## इंडियन ओव्हरसीज बँक

ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रांच, मेकर टॉवर इ, ५ वा मजला, कफ परेड, मुंबई-४०० ००५

एआरएमबी/आर ॲक्वा/२०२०-२१ दूरध्वनी: ०२२-२२१७४१७६, ०२२-२२१७४१७९, ०२२-२२१७४१८० ई-मेल : iob1998@iob.in

### स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सचना (सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स च्या नियम ८(६) अंतर्गत)

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्य्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत स्थावर मत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या जंगम/स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा हा इंडियन ओव्हरसीज बँक, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या मे. आर ॲका कल्चर कं., प्रोप्रा. गौरव सिन्हा, राहणार एलटी २६/१, विजय नगर सोसायटी, मरोळ मरोशी रोड, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००५९ आणि हमीदार मे. पाम कर्नेल इंडिया प्रा. लि., प्लॉट क्र. बी-२, बी-३, बी-४, एमआयडीसी बारामती, डिव्हिजनल एस.टी. वर्कशॉपजवळ, ताग तांदुळवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे- ४१३१३३ यांचेकडून तारण धनको म्हणजेच इंडियन ओव्हरसीज बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता १५.१०.२०२० रोजी "जे आहे जेथे आहे". ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार

राखीव किंमत रु. ६,०६,०६,०६०.००/ - (रुपये सहा कोटी सहा लाख सहा) हजार साठ मात्र) राहील आणि इसारा अनामत रक्कम रु. ६०,६०,६०६.००/- (रुपये साठ लाख साठ हजार सहाशे मात्र) राहील. मिळकर्तींचे परिशिष्ट

## अ. क्र. मिळकतीचे तपशील

मे. पाम कर्नेल इंडिया प्रा. लि. च्या नावे असलेल्या प्लॉट क्र. बी-२ (७२९६) चौ. मी.), बी-३ (७०४० चौ. मी.) आणि बी-४ (११९०४ चौ. मी.), एमआयडीसी बारामती, डिव्हिजनल एस.टी. वर्कशॉपजवळ, गाव तांदुळवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे- ४१३१३३ येथील इंडस्ट्रियल जमीनीसह विद्यमान इंडस्ट्रियल आणि निवासी रचना समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. सीमाबध्द: उत्तेला द्वारे: रस्ता, दक्षिणेला द्वारे: प्लॉट क्र. एफ३. पूर्वेला द्वारे : रस्ता आणि पश्चिमेला द्वारे एमआयडीसी जमीन.

लिलावाचा तपशील	
ई-लिलावाची तारीख आणि वेळ	०५.१०.२०२० रोजी दु. ३.०० ते सायं. ५.०० दरम्यान विक्री पूर्ण होईपर्यंत प्रत्येकी पाच मिनिटांच्या आपोआप विस्तारासह.
इअरचा भरणा	इअर रक्कम भरणा करण्याच्या मार्गदर्शनासाठी www.mstcecommerce.com चा संदर्भ घ्यावा.
बोली वाढविणे	रु. ५०,०००/- (रुपये पंन्नास हजार मात्र)
मिळकतीचे निरीक्षण	२९.०९.२०२० रोजी स. ११.०० ते दु. ०१.०० दरम्यान (आगावु वेळ ठरवुन)
इअरसह बोलीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे सुरू	२२.०९.२०२० रोजी स. ९ पासून
इअरसह बोलीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख	०३.१०.२०२० रोजी सायं. ६ पूर्वी
3 0 01 31	•

वैधानिक थकबाकीपेक्षा बँकेच्या थकबाकीला प्राधान्य.

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तींकरिता कृपया लिंक www.iob.in आणि सेवा पुरवठादारांची वेबसाईट www.mstcecommerce.com चा संदर्भ घ्यावा

प्राधिकृत अधिकारी ठिकाण: मुंबई दिनांक: १५.०९.२०२० इंडियन ओव्हरसीज बँक

ठिकाणः मुंबई

# ত্যা State Bank of India

स्ट्रेस्ड असेटस् रिकव्हरी ब्राच, मुंबई (०५१६८) ६ वा मजला, 'दि इटरनशल' १६, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०.

द्र. क्र.: ०२२-२२०५३१६३/२२०५३१६४/२२०५३१६५ ईमेल-sbi.05168@sbi.co.in

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

www.bseindia.com व कंपनीची वेबसाईट www.magellanic-cloud.com वर उपलब्ध आहे

सिक्य्रिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्य्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) तरत्दीन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत जिचा **प्रत्यक्ष कब्जा** स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या खालील विनिर्देशानुसार संबंधित कर्जदार आणि हमीदारांकडून स्टेट बँक ऑफ इंडिया (तारण धनका) ला थकीत संबंधित रकमेच्या वसुलीसाठी २१.१०.२०२० (बुधवार) रोजी स. ११.०० ते द. १.०० वा. दरम्यान "जे आहे जेथे आहे" "जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्वाने विकण्यात येणार आहेत.

कर्जदार/संचालक/हमीदाराचे नाव	वसुलीसाठी एकूण थकबाकी	स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम	मिळकतीच्या
			(रु. त)	(इएमडी) (रु. त)	निरिक्षणाची
	l.				तारिख आणि वेळ
मे. क्लासिक कन्स्ट्रक्शन (पुणे) प्रा. लि.	रु. ३,६७,१६,७५८.६१ (रुपये	श्री. हरिंदर पेशोरिलाल भिसन यांच्या नावे पुणे	१,७५,००,०००.००	१७,५०,०००.००	०९.१०.२०२०
पत्ताः भसिन हाऊस, युनिक सीएचएसएल, प्रताप	तीन करोड सदुसष्ट लाख सोळा	महानगरपालिका, तालूका हवेली, जिल्हा		(इसारा अनामत रक्कम	रोजीस
नगर मागे, सेव्हन बंगलो, अंधेरी (प.), मुंबई पिम-	हजार सातशे अठ्ठावन्न आणि	पुणेच्या हद्दीत गाव बलेवाडी येथे स्थित सर्व्हे		(इअर) १९.१०.२०२०	दु. १२.३० वा.
४०० ०५८	एकसष्ट पैसे मात्र)	क्र. २३, हिस्सा क्र. १बी, प्लॉट क्र. १६ येथे		रोजी किंवा पूर्वी सायं.	ते
संचालक/ हमीदार:	०२.०६.२०१८ रोजीस सह	जमीन आणि इमारत. मोजमापित प्लॉट क्षेत्र		५.०० रोजी किंवा पूर्वी	दु. २.३० वा.
श्री. हरिंदर पी. भसिन		अंदाजे ४०० चौ.मीटर्स आणि त्यावर		बँकेत जमा करणे.)	
श्री. कवल पी. भसिन	अनुषंगिक खर्च इ.	बांधलेले बिल्ट अप क्षेत्र अंदाजे ३३६.९०			
श्री. अमित के. भसिन		चौ.मीटर्स			
श्री. उमेश एच भसिन					
कॉर्पोरेट हमीदार:					
मे. क्लासिक कन्स्ट्रक्शन प्रा. लि.					
	1	2 - 2	0.20		77. 7 .

इच्छुक खरेदीदार/बोलीदारांनी इअर रक्कम एनईएफटी/आरटीजीएस द्वारे **खाते क्र**. ३१०४६७८४७७४**, आयएफएससी**: एसबीआयएन०००१८२१**, खात्याचे नाव**: एसबीआय रिकव्हरी शाखा पेमेंट खाते **बॅक**: स्टेट बँक ऑफ इंडिया पत्ताः चर्चगेट शाखा (०१८२१) विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोची वेबसाईट https://www.sbi.co.in वर लिंकच्या आणि बँकेच्या मान्यताप्राप्त सेवा पुरवठादारांची वेबसाईट

https://sbi.auctiontiger.net चा संदर्भ घ्यावा. चौकशी: श्री. एस. सी. सारस्वत, प्राधिकृत अधिकारी, मोबाईल क्र. ९८३३८१७६१६, श्री. व्ही.के. खेडकर, सिटी केस ऑफिसर, मोबाईल क्र. ९००४६९७३९६

दिनांकः १६.०९.२०२०

₹ In Lakhs

**Year Ended** 

(Audited)

12319.08

245.74

414.64

-1.27

413.37

4009.78

1.03

1.03

एचएलव्ही लिमिटेड

(हॉटेल लीलाव्हेंचर लिमिटेड अशी पूर्वी ज्ञात) THE LEELA सीआयएन क्र. : एल५५१०१एमएच१९८१पीएलसी०२४०९७ .. नोंदणीकत कार्यालय : दी लीला, सहार, मुंबई–४०० ०५९. दूर : ०२२–६६९१९२३४ फॅक्स : ०२२-६६९११४५८ वेबसाईट : www.hlvltd.com ईमेल : investor.service@hlvltd.com ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचा उतारा

तपशील	संपलेली तिमाही ३०-जून-२० अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१-मार्च-२० अलेखापरिक्षित	संपलेली तिम ३०-जून-१ अलेखापरिधि
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	४१५	3,292	३,२९४
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी)	(१,१०८)	(१,७५६)	(६०३)
करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	(१,१०८)	(१,६२५)	(१२६)
कालावधीसाठी अखंडित कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा)	(१,१०८)	(१,६२५)	(१२६)
कालावधीसाठी खंडित कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा)	-	(६२)	(६२६)
करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	(१,१०८)	(१,६८७)	(७५२)
वर्षासाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(१,१५४)	(१,६९८)	(८२३)
समभाग भांडवल	१२,६११	१२,६११	१२,६११
प्रती समभाग प्राप्ती (अखंडित कामकाज) (रु. मध्ये)- मूलभूत आणि सौम्यिकृत	(0.82)	(0.78)	(0.03)
प्रती समभाग प्राप्ती (खंडित कामकाज) (रु. मध्ये)- मूलभूत आणि सौम्यिकृत	-	(%.0%)	(0.80)
प्रती समभाग प्राप्ती (अखंडित आणि खंडीत कामकाज) (रु. मध्ये)- मूलभूत आणि सौम्यिकृत	(0.82)	(0.30)	(0.83)
_			

१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्य रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण एनएसई आणि बीएसईच्या वेबसाईटस् अनुक्रमे www.nseindia.com आणि www.bseindia व कंपनीची वेबसाईट www.hlvltd.com व उपलब्ध आहे.

२. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचे वित्तीय निष्कर्ष १४ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या त्यांच्या सभेत मंडळाच्या लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले. निष्कर्ष कंपनीच्या सांविधिक लेखापरीक्षकांद्वारे पुनर्विलोकीत केले आहेत.

३. आकडेवारी आवश्यक तेथे पुनर्गठीत, पुनरीचित किंवा पुनर्वर्गीकृत करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी ठिकाण : मुंबई विवेक नायर दिनांक : १४ सप्टेंबर, २०२० अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉपरिशन लिमिटेड

राष्ट्रीय कार्यालय: एचडीआयएल टॉवर्स, बी विंग, ६ वा मजला, अनंत कानेकर मार्ग, स्टेशन रोड, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०००५१. **क्षेत्रीय कार्यालय :** दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि., २ रा मजला आणि ३ रा मजला, रुस्तमजी आर्केड, रुस्तमजी एकर्स, दहिसर पश्चिम, महाराष्ट्र - ४०००६८.

2020

परिशिष्ट IV कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉपोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता नियम ३ सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ अन्वरं प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या अधिकाऱ्यांद्वारे निर्गमित मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदार/हमीदार यांस सूचनेत नमूद करण्यात आलेल्या एकमेची परतफेर सचनेच्या तारखेच्या ६० दिवसात करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने. यादारे कर्जदार /हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात ये

की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या वि वापर करून घेतला. तारण मत्तांचे विचामेचनासा	तले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, य मेळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम् ठी त्यांना उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १ गा याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकत यांच्याशी व्यवहार करू न ाअधीन राहील.	। (४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८  अन् १३ च्या पोटकलम ८ च्या तरतुर्दीकडे कर्जदारां	त्रये प्राप्त अधिकारां चे लक्ष वेधण्यात र
कर्जदार/हमीदाराचे नाव/कर्ज कोड	तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)	मागणी सूचना तारीख आणि रक्कम	कब्जाची तारीर
(कर्ज कोड क्र. ००००५९७२)/हार्बर शाखा),	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. २०४, २ रा	१/२१/२०२० रोजीस रु.२३७९४७४/-	१०.०९.२०२०
सिध्देश्वर एम. गुणाले (कर्जदार) शितल सिध्देश्वर गुणाले (सह-कर्जदार)	मजला, ओमकार आर्केड, प्लॉट क्र. ७६, सेक्टर क्र. १७, उलवे, नवी मुंबई, रायगड- ४१०२०३.	रुपये तेवीस लाख एकोणऐंशी हजार चारशे चौऱ्याहत्तर आणि पैसे शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र. ०००४२०८४)/खारघर	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. १०५, १ ला	२/२०/२०२० रोजीस रु. ४८४३४२२/-	१०.०९.२०२
शाखा), नरेंद्र कुमार नायक (कर्जदार) सुनिता	मजला, पार्श्व हाईटस्, प्लॉट क्र. ८५, सेक्टर क्र. १७, उलवे,	रुपये अट्टेचाळीस लाख त्रेचाळीस हजार	
नरेंद्र नायक (सह-कर्जदार) (कर्ज कोड क्र. ०००००६०१)/भिवंडी	नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र ४००७०६. मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. बी-१,	चारशे बावीस आणि पैसे शून्य मात्र ११/१९/२०१९ रोजीस	१०.०९.२०२
शाखा), विनोद विठ्ठल भगत (कर्जदार) विमल	तळमजला, सागर पार्क सीएचएसएल, प्लॉट क्र. ए-१२६ ७	र १८८५८६७/ - रुपये अठ्ठावीस लाख	ζο.οζ., το τ
विठ्ठल भगत (सह-कर्जदार)	ए-१२७, ३ टाकीजवळ, कोपरखैरणे, ठाणे, महाराष्ट्र	पंच्याऐंशी हजार आठशे सदुसष्ट आणि पैसे	
	800008	शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र. ०००४१५४२)/दिहसर शाखा), नुतन संजय सामंत (कर्जदार) संजय	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ४०२, ४ था मजला, बिल्डिंग क्र. २७/सी, न्यू दिंडोशी हार्मोनी	२/२०/२०२० रोजीस रु. ८७५०९४०/ – रुपये सत्याऐंशी लाख पन्नास हजार नऊशे	१०.०९.२०२
सदाशिव सामंत (सह-कर्जदार)	सीएचएसएल, म्हाडा कॉलनी, मंत्री पार्कसमोर, गोरेगाव (पूर्व),	चाळीस आणि पैसे शून्य मात्र	
· ·	मुंबई, मुंबई उपनगर- ४०००९७.	*	
(कर्ज कोड क्र. ०००००७१६)/अंधेरी शाखा),	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ४०३, ४ था	१२/१९/२०१९ रोजीस	१०.०९.२०२
आरती शेट्टी (कर्जदार) संतोष सुंदर शेट्टी (सह–कर्जदार)	मजला, बिल्डिंग क्र. बी-३, सेलोसिया साई कनिष्क, दिवा शिळ रोड, खर्डी गाव, धवले, दिवा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र	रु. ३३४७३९५/ – रुपये तेहतीस लाख सत्तेचाळीस हजार तीनशे पंधरा आणि पैसे	
(राह अञ्जूर)	४००६१२.	शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र. ०००१९५२३)/मुंबई मेट्रो	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. १०४, १ ला	१२/१९/२०१९ रोजीस रु. ४२३१०५/-	१०.०९.२०२
शाखा), विवेक शंकर पाटील (कर्जदार) शंकर	मजला, विंग ए-१, ब्रेनव्हेव आर्केड, न्यू पेट्रोल पंपामागे,	रुपये चार लाख तेवीस हजार एकशे पाच	
श्रावण पाटील (सह-कर्जदार)	कात्रप बदलापूर पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४२१५०३.	आणि पैसे शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र. ००००४५३५)/ अंबरनाथ शाखा), मनोज शिवशंकर चव्हाण (कर्जदार)	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, (बिल्डिंग सी), मर्क्युरी, फादर ॲग्नेल स्कूलमागे, फादर	१२/१९/२०१९ रोजीस रु. १८०५७५२/- रुपये अठरा लाख पाच	१०.०९.२०२
विनोद शिवशंकर चव्हाण (सह-कर्जदार)	मजला, (बिल्डिंग सा), मक्युरा, फादर अन्नल स्कूलमाग, फादर ॲग्नेल स्कूलमागे, अंबरनाथ पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र–४२१५०१	रु. १८०५७५२/ - रुपय अठरा लाख पाच हजार सातशे बावन्न आणि पैसे शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र. ००००८२६५)/नवी मुंबई	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ११०३, ११	१२/१९/२०१९ रोजीस	१०.०९.२०२
शाखा), हेमंत बी. अगरवाल (कर्जदार)	वा मजला, विंग एच, टाईप २५/२, मोहन नॅनो इस्टेट, अय्यप्पा	रु. १८३५५८१/- रुपये अठरा लाख	
	मंदिरासजोर, कहोज, खुंटवली, अंबरनाथ प., ठाणे, महाराष्ट्र- ४२१५०१.	पस्तीस हजार पाचशे एक्याऐंशी आणि पैसे	
(कर्ज कोड क्र. ००००१०११)/ घोडबंदर	४२१५०१. मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- साई कृपा बिल्डिंग,	शून्य मात्र २/२०/२०२० रोजीस रु. १७५४४४९/-	१०.०९.२०२
शाखा), प्रदीपकुमार टी. मिश्रा (कर्जदार) सचिन		रुपये सतरा लाख चौपन्न हजार चारशे	, , . ( - (
ताराशंकर मिश्रा (सह-कर्जदार)	ठाणे, ठाणे– ४२१४०१.	एकोणपन्नास आणि पैसे शून्य मात्र	
	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ००१,	१/२१/२०२० रोजीस रु. १९७४२८६/-	१०.०९.२०२
शाखा), विश्वास विजय शिंदे (कर्जदार), विशाल विजय शिंदे (सह-कर्जदार)	तळमजला, सी विंग, जास्मिन अपा., शिरगाव, आपटेवाडी जवळ, शिरगाव, बदलापूर (पूर्व), ठाणे-४२१५०३.	रुपये एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे शह्याऐंशी आणि पैसे शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र. ००००२१६७)/मिरा भाईंदर	भिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ००१,	२/२०/२०२० रोजीस रु. २६४०७७१/-	१०.०९.२०२
शाखा), तुफैल अहमद शेख (कर्जदार) अर्झा	तळमजला, चंद्रश छाया, फेज १ सीएचएसएल, रेल्वे ट्रॅकच्या	रुपये सव्वीस लाख चाळीस हजार सातशे	3
बानो (सह-कर्जदार)	बाजुला, मिरा रोड पूर्व, ठाणे, ठाणे- ४०११०७.	एकाहत्तर आणि पैसे शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र. ०००५३३७) / पनवेल	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ६०१, ६ वा	१२/१९/२०१९ रोजीस रु. २१७६१८१/-	१०.०९.२०२
शाखा), राहुल कोष्टी (कर्जदार) प्राजक्ता राहुल कोष्टी (सह-कर्जदार)	मजला, बिल्डिंग क्र. १०, जीवन लाईफस्टाईल मॅरेथॉन नगरी, बदलापूर पूर्व, ठाणे, महाराष्ट्र– ४२१२०१.	रुपये एकवीस लाख शहात्तर हजार एकशे एक्याऐंशी आणि पैसे शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र. ०००२९२९८)/मुंबई मेट्रो	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ५०३, ५ वा	११/१९/२०१९ रोजीस रु. २३०७७२/-	१०.०९.२०२
शाखा), स्वप्नील डी. पराडकर (कर्जदार)	मजला, बिल्डिंग क्र. डी/४, पनवेलकर संकुल, सिध्दी सिटी	रुपये दोन लाख तीस हजार सातशे बाहत्तर	70.03.707
सुप्रिया एस. पराडकर (सह-कर्जदार)	जवळ, गाव खरवई, बदलापूर पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४२१५०३.	आणि पैसे शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र. ००००१५७१) / उलवे	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ३०४, ३ रा	११/१९/२०१९ रोजीस रु.	१०.०९.२०२
शाखा), जितेंद्र सिंग चौहान (कर्जदार) मीना	मजला, बी विंग, हिलवूड, फेज-। हॉल बुद्रक, खोपोली	१२५०५७०/-रुपये बारा लाख पन्नास	ζο.οζ.γογ
जितेंद्र सिंग चौहान (सह-कर्जदार)	रायगड, महाराष्ट्र- ४१०२०३.	हजार पाचशे सत्तर आणि पैसे शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र. ००००७६२६)/कल्याण	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ३०२, ३ रा	१२/१९/२०१९ रोजीस रु.	१०.०९.२०२
शाखा), सोनिका संदेश मांदियाल (कर्जदार)	मजला, विंग आर-२, पनवेलकर इस्टेट, स्टॅण्डफोर्ड,	२१३७२९८/-रुपये एकवीस लाख	
	मानकीवली कर्जत रोड, बदलापूर पूर्व, ठाणे, महाराष्ट्र ४१०२०३	सदत्तीस हजार दोनशे अठ्ठ्यान्नव हजार आणि पैसे शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र. ००००२३५१)/अंबरनाथ	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ३०६, ३ रा	११/१९/२०१९ रोजीस रु. ३३७८८३/-	१०.०९.२०२
शाखा), सुमंथा भिमप्पा रामलिंगप्पा (कर्जदार)	मजला, बी विंग, वृंदावन पार्क, भवानी चौकाच्या पुढ़े,	रुपये तीन लाख सदत्तीस हजार आठशे	
निलम सुमंत रामलिंगप्पा (सह-कर्जदार १) शतरंज गुरपनुर रामलिंगप्पा (सह-कर्जदार २)	कोहोज, कुंतवली, शिवलिंग नगर, अंबरनाथ पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र- ४२१५०१.	त्र्याऐंशी आणि पैसे शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र. ००००६२६)/घाटकोपर	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. २०३, २ रा	१२/१९/२०१९ रोजीस रु.	१०.०९.२०२
शाखा), रजनी प्रभाकर कांबळे (कर्जदार) तुषार	मजला, विंग-जी, सनराईज होम्स, शेलु रेल्वे स्टेशनजवळ,	१००४१७०/-रुपये दहा लाख एकेचाळीस	70.07.707
प्रभाकर कांबळे (सह-कर्जदार १)	दामट शेलु, तालुका कर्जत, रायगड, महाराष्ट्र ४१०२०१.	हजार सत्तर आणि पैसे शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र. ०००२७२५८)/मुंबई मेट्रो	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. १०२, १ ला	१२/१९/२०१९ रोजीस रु.	१०.०९.२०२
शाखा), एझाजहुसेन मुमताजहुसेन खान (कर्जदार) नगमा बेगम एझाज खान (सह-	मजला, सी-५ बिल्डिंग, प्रसादम कॉम्प्लेक्स, सी.एन.जी. पेट्रोल पंपाजवळ, चिखलोली, अंबरनाथ पश्चिम, ठाणे, ठाणे,	१५६७०५०/-रुपये पंधरा लाख सदुसष्ट हजार पन्नास आणि पैसे शून्य मात्र	
कर्जदार १)	महाराष्ट्र- ४२१५०१.	हजार पत्रास जागि पस सून्य मात्र	
(कर्ज कोड क्र. ००००५३२०)/अंबरनाथ	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. २०२, ए/२,	११/१९/२०१९ रोजीस रु. १६९८४९२/-	१०.०९.२०२
शाखा), अविनाश सुरेश फुलरे (कर्जदार)	विंग, श्री क्रिश्न नयन कॉम्प्लेक्स, क्रिश्ना वडपावजवळ,	रुपये सोळा लाख अठ्ठ्यान्नव हजार चारशे	
अनिता मोरे (सह-कर्जदार१)	आपटेवाडी, शिरगाव, बदलापूर पू., ठाणे, महाराष्ट्र ४२१५०३.	ब्यान्नव आणि पैसे शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र.००००५४१९)/अंबरनाथ शाखा), गुरुनाथ अशोक भोगले (कर्जदार)	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ०४, तळमजला, ए-४ विंग, पनवेलकर होम्स फेज-१, भवानी चौकाच्या पढे, कोहोज	२/२०/२०२० रोजीस रु. १०७०२१०/- रुपये दहा लाख सत्तर हजार दोनशे दहा	१०.०९.२०२
अनिता अशोक भोगले (सह-कर्जदार १)	खुंटवली, अंबरनाथ पश्चिम, ठाणे ४२१५०१.	रुपय दहा लाख सत्तर हजार दानरा दहा आणि पैसे शून्य	
(कर्ज कोड क्र. ००००१४४९)/डोंबिवली	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. २०२, २ रा	११/२२/२०१९ रोजीस रु.	११.०९.२०२
शाखा), पिंटु बिजान नाथ (कर्जदार) सुपर्णा पिंटु	मजला, बिल्डिंग क्र. १२७, समृध्दी एव्हरग्रीन्स, बदलापूर	२८१७९०२/-रुपये अञ्चावीस लाख सतरा	
नाथ (सह-कर्जदार १) (कर्ज कोड क्र. ००००४५५४)/पनवेल	वांगणी रोड, सापे गाव, बदलापूर पूर्व, ठाणे, महाराष्ट्र ४२१५०३ मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ३०२, ३ रा	हजार नऊशे दोन आणि पैसे शून्य मात्र	90 -0 -
(कर्ज काड क्र. ००००४५५४)/पनवल शाखा), सुनिल मारुती कटके (कर्जदार) सुजाता	ामळकताच सर्व त भाग आाण विभाग - फ्लट क्र. ३०२, ३ रा मजला, नमरा गार्डन, पुर्वा पार्कजवळ, कात्रंग, खोपोली,	५/१९/२०१८ रोजीस रु. ३१७४५५/- रुपये तीन लाख सतरा हजार चारशे	११.०९.२०२
सुनिल कटके (सह-कर्जदार १)	रायगड ४१०२०३.	पंच्यावन्न आणि पैसे शून्य मात्र	
- (कर्ज कोड क्र. ००००८८४५)/नवी मुंबई	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ३०२, ३ रा	९/२६/२०१९ रोजीस रु. १०१९२१०/-	११.०९.२०२
शाखा), भरत नामदेव गोळे (कर्जदार) भावना	मजला, वैभव संकल्प, पीएनबी बँकेजवळ, खालापूर, रायगड	रुपये दहा लाख एकोणीस लाख दोनशे दहा	
भरत गोळे (सह-कर्जदार १)	४१०२०३	आणि पैसे शून्य मात्र	99 -0 -
(कर्ज कोड क्र. ००००३५५५)/पनवेल शाखा), विजय प्रभाकर बडेकर (कर्जदार)	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ०३, तळ मजला, विंग बी, प्लॉट क्र. २०, २१, २२, बालाजी	९/२६/२०१९ रोजीस रु. ८५८९८७/- रुपये आठ लाख अञ्चावन्न लाख नऊशे	११.०९.२०२
प्रभाकर मारुती बडेकर (सह-कर्जदार १)	कॉम्प्लेक्स, लावजी स्टेशनजवळ, चिंचवली, शेकिन,	सत्याऐंशी आणि पैसे शून्य मात्र	
•	खोपोली, रायगड- ४२१२०३.		
(कर्ज कोड क्र. ००००९३१६) / ठाणे शाखा),	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. १०५, १ ला	१२/१९/२०१९ रोजीस रु.	११.०९.२०२
प्रतिमा अवदेश मिश्रा (कर्जदार) अवदेश भगवानदास मिश्रा (सह-कर्जदार १)	मजला, बी विंग, शिव ओपल, वाधवा ऱ्होडेसिया, भिवंडी रेल्वे स्टेशनजवळ, कामतघर, भिवंडी पू. ठाणे, महाराष्ट्र ४२१३०२.	४८४६८९२/–रुपये अठ्ठेचाळीस लाख शेहेचाळीस हजार आठशे ब्यान्नव आणि	
b ( in adir )	, ,	पैसे शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र. ००००३५०२)/फोर्ट शाखा),	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ००२, तळमजला,	१/२५/२०१९ रोजीस रु. २०५८००९/-	११.०९.२०२
सारिका महावीर मोहिते (कर्जदार) महावीर	विंग बी/२, शिवम सीएचएस लि., आरटीओ ऑफिस आणि	रुपये वीस लाख अठ्ठावन्न हजार नऊ आणि	

अभ्युदय बँकेजवळ, भिवंडी, कल्याण (प.), ठाणे-४२१३०२.

रुपेश दिनकर पागारे (कर्जदार) उषा दिनकर 🗦 ३, साई धाम, जानकी धामसमोर, डी. एड कॉलेजजवळ, 🛮 रुपये चौदा लाख सतरा हजार आठशे चार

शाखा), दिलिप कुमार स्वाईन (कर्जदार) प्रदीप । शंकर कॉम्प्लेक्स, गावदेवी रोड, तिसगाव, कल्याण पूर्व, रुपये बारा लाख ब्यान्नव हजार चारशे तीस

टाकई गाव, खोपोली, रायगड, रायगड, महाराष्ट्र ४१०२०२.

(कर्ज कोड क्र. ०००३०१९८)/मुंबई मेट्रो मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ५११, ५ वा १२/१९/२०१९ रोजीस रु. ९६६५५३/-

शाखा), संयुक्ता आर. कटारे (कर्जदार) राजेश मजला, बी विंग, श्री महालक्ष्मी विहार, प्लॉट क्र. ०६, रुपये नऊ लाख सहासष्ट लाख पाचशे त्रेपन

(कर्ज) कोड क्र. ०००००२१०)/खोपली मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ३०३, ३ रा १२/१९/२०१९ रोजीस रु. ३०९१९०/-

(कर्ज कोड क्र. ०००३३५८८)/वेस्टर्न शाखा), | मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. पी०००२, | १/२१/२०२० रोजीस रु. ५६५१८७६/-

अहमदाबाद हायवे, मँगो रिसॉर्ट, ता. तलासरी, पालघर, ठाणे,

खोपोली, खालापूर, रायगड, महाराष्ट्र ४१०२०३.

आयटीआय स्कूलजवळ, लावजी, खालापूर, खोपोली,

मजला, नमरा गार्डन, चंदन सूपर मार्केटजवळ, कात्रंग, रुपये तीस लाख एक्यान्नव हजार दहा आणि

चिंचपाडा, कल्याण, ठाणे-४२१३०३.

खोपोली. रायगड. महाराष्ट्र- ४१०२०३.

रायगड, महाराष्ट्र- ४१०२०२.

शाखा), विशाल विश्वनाथ वझे (कर्जदार) मजला, ए विंग, टाईप डी, अमृतवानी कॉम्प्लेक्स, टेमघर

(कर्ज कोड क्र. ००००४९०१)/ठाणे शाखा), मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ३०२, मजला

(कर्ज कोड क्र. ००००५९२३)/कल्याण मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. १, ए विंग,

(कर्ज कोड क्र. ०००००९२७)/खोपोली मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- २०४, २ रा मजला,

शाखा), साजिद अन्सारी (कर्जदार) रशिदा अभय रेसिडेन्सी, रिव्हरसाईड जवळ, चिंचवली शेकीन,

(कर्ज कोड क्र.००००६८०)/खोपोली मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॅट क्र. ३०४, ३ रा

शाखा), सविता बाळा बैलमारे (कर्जदार) रुपेश मजला, विंग बी, निधी बिल्डिंग, बोन्झर सिलेब्रेशन जवळ,

विजयकुमार लक्ष्मण जगदाळे (कर्जदार) अजित । पोडियम फ्लोअर, वेडिक हाईटस्, वरदपाडा रोड क्र. २, हनुमान

(कर्ज कोड क्र. ००००२९३०)/बोयसर मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- बंगला/युनिट क्र. ०६,

शाखा), ब्रिजेश बलबिर पांची (कर्जदार) प्लॉट क्र. ०२, फेज १, मंत्रा पॅरेडाईज, गाव काजळी, मुंबई

महाराष्ट्र- ४०१६०१.

लक्ष्मण जगदाळे (सह-कर्जदार १) माया विजय मंदिराजवळ, कांदिवली पूर्व, मुंबई उपनगर ४००१०१.

ठाणे- ४२१३०६.

सिमा विशाल वझे (सह-कर्जदार १) अनिल नाक्याजवळ, टेमघर, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र ४२१३११.

(कर्ज कोड क्र. ০০০০८০০९)/सेन्ट्रल मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग- फ्लॉट क्र. ४, ४ था १/२१/२०२० रोजीस रु. १९२७५९४/-

पैसे शन्य मात्र

रुपये एकोणीस लाख सत्तावीस हजार

पाचशे चौऱ्यान्नव आणि पैसे शून्य मात्र

१/२१/२०२० रोजीस रु. १४१७८०४/-

आणि पैसे शून्य मात्र

५/२०/२०१९ रोजीस रु. १२९२४३०/-

आणि पैसे शन्य मात्र

१२/१९/२०१९ रोजीस रु.

१४९६०१०/-रुपये चौदा लाख शह्यान्नव

हजार दहा आणि पैसे शन्य मात्र

१२/१९/२०१९ रोजीस रु.

१३८६०३०/-रुपये तेरा लाख शह्याऐंशी

हजार तीस आणि पैसे शून्य मात्र

आणि पैसे शून्य मात्र

पैसे शन्य मात्र

रुपये छप्पन्न लाख एकावन्न हजार आठशे

शहात्तर आणि पैसे शून्य मात्र

१२/१९/२०१९ रोजीस रु.

३४८५१३२/-रुपये चौतीस लाख

पंच्याऐंशी हजार एकशे बत्तीस आणि पैसे

११.०९.२०२०

११.०९.२०२०

११.०९.२०२०

११.०९.२०२०

११.०९.२०२०

१०.०९.२०२०

११.०९.२०२०

सही/- (प्राधिकृत अधिकारी)

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

# चांदनी मशिन्स लिमिटेड

प्तीआयए<mark>नःएल७४९९९एमएच२०१६पीएलसी२</mark>७९९४० नोंदणीकृत कार्यालयः ११०, टी.व्ही. इंडस्ट्रीयल इस्टेट, ५२ एस. के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०३०. कार्यालय. क्र.: ०२२-२४९५०३२८. मोबाईल क्र.: ९३२४८०२९९५/ ९३२४०८०२९९१

ईमेलः jrgroup@jrmehta.com; sales@cml.net.in सूचना याद्वारे देण्यात येते की, सिक्युरीटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन २९ अनुसार कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३० जून, २०२० रोजी संपलेली तिमाहीसाठी कंपनीचा अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष आणि सभेच्या अजेंडानुसार इतर गोष्टी इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय स्थित ११०, टी.व्ही. इंडस्ट्रीयल इस्टेट, ५२ एस. के अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०३० येथे मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ०४.०० वा. घेण्यात येणार आहे. तुम्हाला कळविण्यात येते की, कोड ऑफ कंडक्ट टू रेग्युलेट. मॉनिटर ॲण्ड रिपोर्ट टेडिंग बाय इन्सायडर नुसार टेडिंग विंडो या सर्व संचालक, अधिकारी, पदसिद्ध कर्मचारी आणि कंपनीचे सर्व संबंधित व्यक्ती यांच्यासाठी १५ सप्टेंबर २०२० रोजी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाची घोषण

झाल्यानंतर ४८ तासापर्यंत बंद राहतील. सदर सूचना ही कंपनी वेबसाईट www.cteil.com आणि तसेच स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com आणि www.msei.in यावर उपलब्ध आहे. चांदणी मशिन्स करिता दिनांक: १४/०९/२०२० जयेश आर मेहता

संचालक (डिआयएन: ००१९३०२९)

epaper.freepressjournal.in

Place : Mumbai

Changing Rules Changing Lives

Date: 15/09/2020

## Chandni Machines Limited

CIN: L74999MH2016PLC279940 Regd. Office: 110.T.V.Industrial Estate, 52 S. K. Ahire Marg, Worli, Mumbai – 400 030 Office No: 022 - 24950328; Mobile No.: 9324802995 / 9324802991 Email: jrgroup@jrmehta.com; sales@cml.net.ir Notice is hereby given that in terms of Regu

lation 29 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of Board of Directors of the Company will be neld on Tuesday, 15th September, 2020 at the stered office of the Company situated a 110, T.V.Industrial Estate, 52, S.K.Ahire Marg Worli, Mumbai - 400030 at 04:00 P.M. inter alia to consider and approve the Unaudit Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2020 and other iter as per agenda of the Meeting.

Pursuant to Company's Code of Conduct to Regulate, Monitor and Report trading by Insiders this is to inform you that the Trading Window designated employees and other connected person of the Company shall remain closed upto 48 hours after the declaration of Unaudited Financial Results on 15th September, 2020 lace: Mumbai For Chandni Machines Ltd 4/09/2020 Jayesh R Mehta Managing Director (DIN: 00193029)

### **PUBLIC NOTICE**

MR. ANTHONY JOSEPH LOBO a member of the Topaz Co-op. Hsq. Society Ltd., 130, Kalina Village Road, Santacruz East, AAumbai 400 029 and holding Flat no. 4 on the First Floor of the Building and holding share bearing nos 16 to 20 comprised in Share certificate no. 4 died on 30th June

Notice is hereby given inviting claims or objections which may be made to the Hon. Secretary of the Society, Mr. Dennis Martin, Flat no. 4 at the aforesaid address of the Society from the heir or heirs or claimants/objector objectors to the transfer of the shares and interest of deceased member in capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above then the society shall be free to deal with the shares and interest or the deceased member in the capital/property of the society in such a manner as is provided under the bye-laws of the society, which please note.

Dated this 14th day of September Sd/

Johnson John Advocate High Court 12 Bandra Julie, Dr. Peter Dias Road, Bandra W, Mumbai - 400050

### **PUBLIC NOTICE** NOTICE is hereby given that WEALTH

BUILDERS CONSULTANCY LLP having registered office at, A/603, 6th floor, Lokmanya CHS Ltd. Veer Savarka Path, Gajanan Maharaj Chowk Naupada, Thane (W), Maharashtra 400602 is going to purchase the property at. Office no. 804. Maker Chambers- 5. Nariman Point, Mumbai. Any persons/ Institutions/ Banks etc. having any claim right, title, estate, share of interest in respect of the said property or any part thereof, by way of agreement, demand, inheritance, sale, transfer, exchange assignment, mortgage, charge, gift, trust covenant, monument, claim, possession occupation, let lease, sub lease lispendens, encumbrance, exchange license, lien, share, tenancy, sub tenancy, maintenance, easement devise, demise, bequest, partition, suit decree, attachment, injunction, order, acquisition, requisition, encumbrance development, rights, joint ventures arrangements, partnerships, loans, advances, FSI/TDR, consumption or by operation of law or otherwise or upon the said property or any part thereof in writing along with certified true copies of complete documentary proof to the under signed Mrs. Dipti Bagwe- Khare Advocate at the office at B-801, Tulio CHS Ltd., Behind Saidham, P.K.Road, Mulund (West) Mumbai 400080 within 14 days of publication thereof, failing which any such purported claim right or interest if any shall be deemed to have been waived and/or abandoned hereof otherwise the negotiations will be completed without reference to such claim and the same will be considered as waived and abandoned Sd/-

Advocate Dipti Bagwe- Khare Date: 14.9.2020

## NOTICE

nember of the Central Bombay Co-Op. Hsg. Society Regd. Office at Centra Bombay Co-op. Hsg. Soc Ltd. "SUKHSHANTI" Old Plot No. 870, New Plot No.827, Gokhale Road, Cross Lane No. 2, Mumbai - 400028 and whose membership is approved by Central Bombay Co-Op. Hsg. Ltd. holding flat no.19 and flat no.20 in Wing 'B' of the society, has ten shares of the society under his name. One of the legal heirs has informed us that they have lost/misplaced the Share Certificate No. 10 and share certificate no.16 held in the name of Late Shri. Suresh Sadashiv Bapat, for ten shares of the society of Rs.50/- each bearing distinctive nos. 46 to 50 and nos. 76 to 80, for issuance of duplicate share certificate

The society hereby invites claim and objection from claimants/objections for issuance of duplicate share certificate within a period of 15 days from publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her objection for issuance of duplicate share certificates. If no claim /objections are received within a prescribed period above, the society shall be free to deal with issuance of duplicate share certificates as desired by one of the legal heir and occupant of flat no.19 and flat no.20 of Central Bombay Co-Op. Hsg. Ltd. Claims/objection can be made to the

office of the society on the above mentioned address between 9.00 am and 12.00 noon.

For Central Bombay Co-Op. Hsg. Ltd. Date: 16/09/2020 Sd/-Hon. Secretary Place: Mumba

Date: 16.09.2020

MIRCH TECHNOLOGIES (INDIA) LIMITED
CIN - U27290MH1972PLCO16172
Aurus Chamber, B-Wing, 701, 7th Floor, SS Amrutwar Marg, Worli, Mumbai - 400013
Off: +91-22-24979758, Telfax: +91-22-24909003, Email: uvwtskl@gmail.com

	Quarter	Quarter ended			
Particulars	30.06.2020	30.06.2019	31.03.2020		
	Unaudited	Unaudited	Audited		
Total Income from operations(Net)	2.12	2.12	12.52		
Net Profit/(loss) for the period before Tax,(after					
Exceptional and/or extraordinary items)	(7.23)	(12.78)	(45.49)		
Net Profit/(Loss) for the period after tax (after					
Exceptional and/or Extraordinary Items)	(7.23)	(12.78)	(35.15)		
Total Comprehensive Income for the period					
[Comprising Profit/(loss) for the period (after tax)					
and Other Comprehensive Income (after tax)]	-	-	-		
Equity share capital	89.11	89.11	89.11		
Other Equity (excluding revaluation reserves)	-	-	-		
Earning per share(of Rs 10/- each)					
(Before and after Extra ordinary items)					
Basic	0.08	(0.14)	(0.39)		
Diluted	0.08	(0.14)	(0.39)		
Earning per share					
(after extraordinary items)of Rs 10/- each					
Basic	(0.08)	(0.14)	(0.39)		
Diluted	(0.08)	(0.14)	(0.39)		

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited Financial Results are

available on the Stock exchange website (www.bseindia.com). ) This financial statement has been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines Issued by the Securities and Exchange Board of India (SEBI).

For MIRCH TECHNOLOGIES (INDIA) LIMITED

Shiv Kumar Ladha

		DEWAN HOUSING FINANCE CORPORATION LIMITED  National Office: HDIL Towers, B-wing, 6th Floor, Anant Kanekar Marg, Station Road, Bandra (East), Mumbai - 400051. Regional office: Dewan Housing Finance Corporation Ltd., 2nd & 3rd Floor,
Changing	Rules Changing Lives	Rustomjee R-cade, Rustomjee Acres, Dahisar West, Maharashtra-400068

Rustomjee R-cade, Rustomjee Acres, Danisar West, Manarasntra-400006

APPENDIX IV POSSESSION NOTICE (for immovable property) APPENDIX IV POSSESSION NOTICE (for immovable property)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Dewan Housing Finance Corporation Limited (DHFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12 read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) / Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of the Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement rules, 2002. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of DHFL for an amount as mentioned herein under with interest thereon.

for an amount as mentioned herein un	der with interest thereon.		
Name of the Borrower(s)/ Guarantor(s)/ Loan Code	Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice Date and Amount	Date of Possession
(Loan Code No.00005972)/Harbour Branch), Siddheshwar M Gunale (Borrower) Shital Siddheshwar Gunale (Co-Borrower)	All The Part & Parcel of Property-Flat No.204, 2nd Floor Omkar Arcade, Plot No.76 Sector No.17, Ulwe, Navi Mumbai,Raigad-410206	1/21/2020 for Rs.2379474/- Rupees Twenty Three Lakhs Seventy Nine Thousand Four Hundred Seventy Four and Paise Zero Only	10.09.2020
(Loan Code No.00042084)/Kharghar Branch), Narendra Kumar Nayak (Borrower) Sunita Narendra Nayak (Co-Borrower)	All The Part & Parcel of Property-Flat No.105, 1st Floor Parshva Heights, Plot No.85 Sector No.17, Ulwe, Navi Mumbai Thane Maharashtra 400706	2/20/2020 for Rs.4843422/- Rupees Forty Eight Lakhs Forty Three Thousand Four Hundred Twenty Two and Paise Zero Only	10.09.2020
	All The Part & Parcel Of Property-Flat No. B-01, Ground Floor, Sagar Park Chsl, Plot No. A-126 7 A- 127, Near 3 Tanki, Khoparkhairne Thane Maharashtra - 400709	11/19/2019 for Rs.2885867/- Rupees Twenty Eight Lakhs Eighty Five Thousand Eight Hundred Sixty Seven and Paise Zero Only	10.09.2020
(Loan Code No.00041542)/Dahisar Branch),Nutan Sajay Samant (Borrower) Sanjay Sadashiv Samant (Co-Borrower)	All The Part & Parcel of Property-Flat No.402, 4th Flr, Bldg No 27/C, New-Dindoshi Harmoney Chsl, Mhada Colony, Opp. Mantri Park, Goregaon (East). Mumbai, Mumbai Suburban-400097	2/20/2020 for Rs.8750940/- Rupees Eighty Seven Lakh Fifty Thousand Nine Hundred Forty And Paise Zero Only	10.09.2020
(Loan Code No.0000716)/Andheri Branch),AarteeShetty (Borrower)Santosh Sundar Shetty (Co-Borrower)	All The Part & Parcel Of Property-Flat No. 403, 4th Floor, Bldg No. B-3, Celosia, Sai Kanishk, Diva Shill Road, Khardi Gaon, Dhavale Diva East, Thane Maharashtra - 400612	12/19/2019 for Rs.3347315/- Rupees Thirty Three Lakh Forty Seven Thousand Three Hundred Fifteen And Paise Zero Only	10.09.2020
(Loan Code No.00019523)/Mumbai Metro Branch), Vivek Shankar Patil (Borrower)Shankar Shrawan Patil(Co-Borrower)	All The Part & Parcel of Property-Flat No.104, 1st Floor, Wing A-1, Brainwave Arcade, Behind New Petrol Pump, Katrap Badlapur East Thane Maharashtra - 421503	12/19/2019 for Rs.423105/- Rupees Four Lakhs Twenty Three Thousand One Hundred Five And Paise Zero Only	10.09.2020
(Loan Code No.00004535)/Ambernath Branch),Manoj Shivshankar Chavan (Borrower)Vinod Shivshankar Chauhan (Co-Borrower)	All The Part & Parcel of Property-Flat No.203 2nd Floor (Building C) Mercury B/H Father Angle School B/H Father Angle School Ambernath West Thane Maharashtra - 421501	12/19/2019 for Rs.1805752/- Rupees Eighteen Lakh Five Thousand Seven Hundred Fifty Two And Paise Zero Only	10.09.2020
(Loan Code No.00008265)/Navi Mumbai Branch),Hemant B Agrawal (Borrower)	All The Part & Parcel of Property-Flat 1103, 11th Flr, Wing H Type 25/2, Mohan Nano Estate, Opp. Ayyapa Temple Kohoj Khuntavli, Ambernath W	12/19/2019 for Rs.1835581/- Rupees Eighteen Lakh Thirty Five Thousand Five Hundred Eightyone	10.09.2020

And Paise Zero Only Thane Maharashtra - 421501 Loan Code No.00001011)/Ghodbunde Branch),Pradipkumar T Mishra Borrower)Sachin Tarashankar /20/2020 for Rs.1754449/- Rupees eventeen Lakh Fifty Four housand Four Hundred Forty Nine and Paise Zero Only All The Part & Parcel of Property-Sai Krupa Bldg, Flat No 002,Gr Floor Tondilkar Nagar, Murbad, Thane, Thane, Thane-421401 lishra (Co-Borrower) 1/21/2020 for Rs.1974286/- Rupees Vinteen Lakh Seventy Four Chousand Two Hundred Eighty Six And Paise Zero Only Loan Code No.00005389)/Centra Branch), Vishwas Vijay Shinde Borrower) Vishal Vijay Shinde All The Part & Parcel of Property-Flat No. 001, Gr Floor, C Wing Jasmine Apt, Shirgaon Near Aptewadi Shirgaon, Badlapur (East), Thane-421503 Co-Borrower) /20/2020 for Rs.2640771/- Rupees wenty Six Lakh Forty Thousand evern Hundred Seventy One And Loan Code No.00002167)/Mira Bhayandar Branch),Tufail Ahmed Bhaikh(Borrower)Arza Bano All The Part & Parcel of Property-Flat No. 001, Ground Floor, Chandresh Chhaya Phase 1 Chsl, Beside Railway Tracks, Miraroad East, Thane, 0.09.202 hane-401107 aise Zero Only Loan Code No.00005337)/Panvel All The Part & Parcel of Property-Flat No. 601, 6th Floor, Bldg No. 10 Jeevan Lifestyle Near Marathon 2/19/2019 for Rs 2176181/ Rupees Twenty One Lakh Seventy
Six Thousand One Hundred Eighty
One And Paise Zero Only
1/1/19/2019 for Rs.230772/- Rupees
Two Lakhs Thirty Thousand Seven
Hundred Seventy Two and Paise
Zero Only Branch),RahulKoshti (Borrower) rajakta Rahul Koshti(Co-Borrower agari Badalpur East Thane Maharashtra - 421201 All The Part & Parcel of Property-Flat No 503, 5th Loan Code No.00029298)/Mumbai letro Branch), Swapnil D´Paradkar Fir Bldg No. D/4. Panvelkar Sankul, Near Siddhi City Villege Kharvai Badlapur East Thane Maharashtra - 421503 Borrower)Supriya S Paradkar Co-Borrower) Zero Only (Loan Code No.00001571)/Ulwe Branch), Jitendra Singh Chauhan (Borrower) Meena Jitendra Singh All The Part & Parcel of Property-Flat No 304, 3rd Floor, B Wing Hillwood - Phase - I Hall Budruk 10.09.2020 Khopoli Raigad Maharashtra - 410203 Chauhan (Co-Borrower) (Loan Code No.00007626)/Kalyan

11/19/2019 for Rs.1250570/-Rupees Twelve Lakh Fifty Thousa Five Hundred Seventy And Paise Zero Only 12/19/2019 for Rs.2137298/-All The Part & Parcel of Property-Flat No. 302, 3rd Floor, 1 Wing R- 2, Panvelkar Estate Standford, Mankivali Karjat Road, Badlapur East Thane, Maharashtra-421503 Rupees Twelve One Lakh Thirty Seven Thousand Two Hundred Ninty Eight And Paise Zero Only Branch), Sonika Sandesh Mandiyal Loan Code No.00002351)/Ambernat Branch),Sumantha Bhimappa Ramlingappa (Borrower)Nilam Bumant Ramlingappa(C0-Borrower 1 Bhantraj Gurapnoor All The Part & Parcel of Property-F/N.306 3rd Flr C Wing Vrindavan Park Next Bhavani Chowk Khoj Kuntavali Shivling Nagar Ambernath West. Thane Maharashtra - 421501 11/19/2019 for Rs.337883/- Rupees Three Lakhs Thirty Seven Thousand Eight Hundred Eighty Three and Paise Zero Only Ramlingappa(C0-Borrower 2 Loan Code No.0000626)/Ghatkopar Franch), Rajani Prabhakar Kambale Borrower)Tushar Prabhakar All The Part & Parcel of Property-Flat No. 203, 2nd Floor, Wing - G Sunrise Homes, Near Shelu Railway Statio Damat Shelu, Tal. Karjat Raigad 10.09.202 <u> Maharashtra - 410201</u> loan Code No.00027258)/Mumbai All The Part & Parcel of Property-Flat No.102, 1st 2/19/2019 for Rs.1567050/ 10.09.2020 Metro Branch),Azazhusain Mumtazhusain Khan (Borrower) Maghma Begam Azaz Khan Floor, C-5 Building, Prasadam Complex, Near To C.N.G.Pump Chikhololi Village Ambernath West, pees Fifteen Lakhs Sixty Sev ousand Fifty and Paise Zero hane Thane Maharashtra - 421501 Loan Code No.00005320)/Amber All The Part & Parcel of Property-Flat No. 202, A/2 Wing Shree Krishna Nayan Complex Near Krishna Vadpav Aptevadi, Shirgaon Badlapur E Thane 1/19/2019 for Rs.1698492/-tupees Sixteen Lakhs Ninety Eight housand Four Hundred Ninety Two nd Paise Zero Only 10.09.202 Branch), Avinash Suresh Fulare Borrower)Anita More (Co-Borrower

Maharashtra - 421503 All The Part & Parcel of Property-Flat No. 04, Ground Floor, A-4 Wing Panvelkar Homes Phase-Next To Bhawani Chowk, Kohoj,Khuntavli, ½20/2020 for Rs.1070210/- Rupees en Lakhs Seventy Thousand Two lundred Ten and Paise Zero Only Loan Code No.00005419)/Ambematl 10.09.2020 Branch),Gurunath Ashok Bhogle Borrower)Anita Ashok Bhogale Co-Borrower 1) Ambernath W, Thane-421501 Ambernath W, I hane-421501
All The Part & Parcel of Property-Flat No.202, 2nd Floor, Building No.127 Samruddhi Evergreens, Badlapur Vangni Road, Sape Village, Badlapur East Thane Maharashtra: 421503
All The Part & Parcel of Property-Flat No.302, 3rd Floor, Namra Garden Near Purva Park, Katrang, Itahandi Paigard-410203 oan Code No.00001449)/Dombivli 11.09.202 Rupees Twenty Eight Lakhs Seventeen Thousand Nine Hundred wo and Paise Zero Only Branch),Pintu Bijan Nath (Borrower) Buparna Pintu Nath (Co-Borrower 1) Loan Code No.00004554)/Panvel 1/19/2018 for Rs.317455/- Rupees Three a.akhs Seventeen Thousand Four dundred Fifty Five and Paise Zero Only 11.09.2020 Branch),Sunil Maruti Katke (Borrower) Sujata Sunil Katke (Co-Borrower 1) Khopoli, Raigad-410203 oan Code No.00008845)/Navi All The Part & Parcel of Property-Flat No 302, 3rd /26/2019 for Rs.1019210/- Rupees lumbai Branch),Bharat Namde\ Floor Vaibhav Sankalp Near Pnb Bank, Khalapur, en Lakhs Nineteen Thousand Tw lundred Ten and Paise Zero Only aigad, Raigad-410203 Gole (Borrower)Bhavana Bharat Gole (Co-Borrower 1) 1.09.202

Bole (Co-Bornower I) Loan Code No.00003555)/Panvel Branch), Vijay Prabhakar Badekar Borrower)Prabhakar Maruti Bedekar (Co-Borrower 1) All The Part & Parcel of Property-Flat No.03, Ground Floor, Wing B, Plot No.20,21,22, Balaji Complex, Near Lawjee Station, Chinchavali Shekin, Khopoli, Raigad-410203 /26/2019 for Rs.858987/- Rupees ight Lakhs Fifty Eight Thousand line Hundred Eighty Seven and aise Zero Only 2/19/2019 for Rs.4846892/-upees Forty Eight Lakhs Forty Six housand Eight Hundred Ninety wo and Paise Zero Only Loan Code No.00009316)/Thane Branch), Pratima Avdesh Mishra Borrower)Avdesh Bhagwandas Mishra(Co-Borrower 1) All The Part & Parcel of Property-Flat No.105, 1st Floor, B Wing, Shiv Opal, Wadhwa Rhodesia, Nr Bhiwandi Railway Stn, Kamatghar, Bhiwandi E Thane Maharashtra - 421302 11.09.202 Loan Code No.00003502)/Fort Branch), Sarika Mahavir Mohite All The Part & Parcel of Property-Flat No.002, Ground Floor, Wing B/2, Shivam Chs Ltd, Near To /25/2019 for Rs.2058009/- Rupees wenty Lakhs Fifty Eight Thousand line and Paise Zero Only 1.09.202 Borrower) Mahavir Vasantrao Rto Office & Abhudaya Bank, Bhiwandi, Kalyan Mohite (Co-Borrower 1) W), Thane-421302 1/21/2020 for Rs.1927594/- Rupees Vineteen Lakhs Twenty Seven Thousand Five Hundred Ninety Four Debic 2020 Only 1997 Policy 2020 Pol All The Part & Parcel of Property-Flat No.4, 4th Loan Code No.00008009)/Central Floor, A Wing, Type D, Amrutvani Complex, Near Temghar Naka, Temghar, Bhiwandi Thane Branch). Vishal Vishwanath Vaze Borrower)Sima Vishal Vaze(Coind Paise Zero Only Maharashtra 421311

rower 1)Anil Vishwanath Vaze(Co-Borrower) (Loan Code No.00004901)/Thane Branch), Rupesh Dinkar Pagare /21/2020 for Rs.1417804/- Rupees 11.09.2020 All The Part & Parcel of Property-Flat No 302, Floor ourteen Lakhs Seventeen

housand Eight Hundred Four and
Paise Zero Only 3, Sai Dham, Opp Janki Dham, Near D Ed Collage Chinchpada , Kalyan, Thane-421306 Borrower) Usha Dinkar Pagare Co-Borrower 1) All The Part & Parcel Of Property-Flat No 1 A Wing Shankar Complex Gaondevi Road Tisgaon, Kalyan 5/20/2019 for Rs.1292430/- Rupees Twelve Lakhs Ninety Two Thousand Four Hundred Thirty and Paise Zero Only oan Code No 00005923\/Kalvan 11.09.2020 Branch), Dilip Kumar Swain (Borrower Pradeep Swain (Co-Borrower 1) East, Thane-421306 Loan Code No.00000927)/Khopoli Branch), SajidAnsari (Borrower) II the Part & Parcel of Property-Flat No 204, 2nd 2/19/2019 for Rs.1496010/-Floor, Abhay Residency, Nr. Riverside Chinchawali Shekin Khopoli Raigad Maharashtra - 410203 upees Fourteen Lakhs Ninety Six housand Ten and Paise Zero Only Rahisa Khatun(Co-Borrower 1) Loan Code No.00000680)/Khopoli Boranch),Sunita Bala Bailmare Borrower)Rupesh Bala All the Part & Parcel of Property-Flat No 304, 3rd Floor, Wing B, Nidhi Building, Opp Bonzer Celebration, Takai Village Khopoli, Raigad Raigad 2/19/2019 for Rs.1386030/-Rupees Thirteen Lakhs Eighty Six housand Thirty and Paise Zero 1.09.2020 Maharashtra - 410203
All the Part & Parcel of Property-Flat No.511, 5th
Fir, B Wing, Shree Mahalaxmi Vihar, Plot No.06,
Ir, Iti School, Lowjee, Khalapur, Khopoli, Raigad Bailmare(Co-Borrower 1) 2/19/2019 for Rs.966553/- Rupees line Lakhs Sixty Six Thousand Five lundred Fifty Three and Paise Zero Loan Code No.00030198)/Mumbai Metro Branch),Sanyukta R Katare Borrower)Rajesh Madhukar

Maharashtra - 410202 Maltide Part & Parcel of Property-Flat No. 303, 3rd Floor, Namra Garden, Nr Chandan Super Market, Katrang, Khopoli, Khalapur, Raigad Maharashtra - 410203 Loan Code No.00000210)/Khopoli 2/19/2019 for Rs.309110/- Rupees 11.09.2020 hree Lakhs Nine Thousand One lundred Ten and Paise Zero Only ranch),Sadika Makabul Śhekh Borrower) Loan Code No.00033588)/Weste All the Part & Parcel of Property-Flat No. P0002, Podium Floor, Vedic Heights, Vadarpada Road No. /21/2020 for Rs.5651876/- Rupees ifty Six Lakhs Fifty One Thousand ight Hundred Seventy Six and alse Zero Only ranch),Vijaykumar Laxuman agadale (Borrower)Ajit Laxman agdale (C0-Borrower 1)Maya Vijay Near Hanuman Mandir, Kandivali East, /UMBAI, Mumbai Suburban-400101 agdale(C0-Borrower 2) All the Part & Parcel of Property-Bunglow/ Unit No 06, Plot No 02, Phase1 Mantra Paradise, Village Kajli, Mumbai Ahmdabad Highway, Mango Resort Tal. Talasari, Palghar Thane Maharashtra - 401601 12/19/2019 for Rs.3485132/-Rupees Thirty Four Lakhs Eighty Five Thousand One Hundred Thirty Two and Paise Zero Only an Code No 00002930)/Boisar 11.09.2020 (In Liquidation under the provisions of the Insolvency & Bankruptcy Code, 2016)

Trademark "R

having tradema

class 19 Trade

**ROOFIT INDUSTRIES LIMITED** 

Corporate Office: New Bharat Building, Ghorupdev Cross Lane No. 1, Rambhau Bogle Marg, Byculla (E), Mumbai 400033, Maharashtra, India E-AUCTION OF ASSET UNDER INSOLVENCY & BANKRUPTCY CODE, 2016

Date and Time of Auction: 29 September 2020 from 11.00 a.m. to 2.00 p.m. ollowing asset will be sold under instructions from Mr. Jitender Kumar Jain, the Liquidator of M/s Roofit Industries Ltd. (In Liquidation) appointed by National Company Law Tribunal, Mumbai Division - I, Mumbai under the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016:

iption	Image	Reserve Price (INR)	CMD (INR)
Roofit" with tiger ark registration no. h is registered in Marks Act, 1999	Roofit	40,75,000	4,00,000

Above asset will be sold on www.qaplonline.com by e-auction on "AS IS WHERE IS basis. Catalogue with details of asset, reserve price, refundable caution money deposi (CMD), bid incremental amount and other terms and conditions of sale can be downloaded from said website. For participating at the said e-auction, refundable CMD must be paid as mentioned in the catalogue and relevant forms must be submitted via email on or before 26 September 2020 before 3 p.m.

The intending bidders are requested to make inquiry about asset on or before 25 September 2020. For any further details, please contact: Gandhi Auctioneers Pvt. Ltd. Contact: 9820106675. Email: office@gaplonline.com

**PUBLIC NOTICE** 

NOTICE is hereby given to the public at large that we are investigating the title of Mr. Saif Ali Nizam Ali Khan and Mrs. Sara Saif Ali Khan ("Owners")

the title of Mr. Salf All Nizam All Knan and Mrs. Safa Salf All Knan ( Owners ) in respect of the premises more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as the "said Premises") as our Clients are desirous of acquiring the same from the Owners.

All or any person having any right, title, interest, claim, demand and/or objections against/upon/in respect of/to the said Premises by way of sale, exchange, lease, license, trust, lien, maintenance, possession, attachment, mortgage, charge, gift, lis-pendens or otherwise of any nature whatsoever and in beverever manner is hereby requested to give written notice of the mortgage, charge, girt, iis-pendens or otnerwise of any nature whatsoever and in howsoever manner is hereby requested to give written notice of the same to Zunjarrao & Co., Advocates & Solicitors, at their office address at 4 Floor, Jalaram Jyot, Janmbhoomi Marg, Fort, Mumbai-400001 or on email address vikrantz@zunjarrao.com along with certified true copies of documents in support of such right, title, interest, claim, demand and/or objections within 14 (Fourteen) days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that no such claim, demand or objection exists and even if such claim, demand or objection exists in law or otherwise, it shall be deemed that the claimant has relinquished such claim, demand or objection and/or weived any right to experise such claim, demand or emand or objection and/or waived any right to exercise such claim, demand or objection and any such claim or objection shall not be binding on our Clients.

THE SCHEDULE (Description of the said Premises) Residential flat being Flat No. 202, admeasuring about 440 square feet (carpet area), on the 2<sup>nd</sup> floor of the building known as "Sarup Sagar" situated at C.T.S No.1060, Village Bandra, 25, Prof. Almeida Road, Bandra (West), Mumbai–400 050 together 5 (Five) fully paid up shares of Rs.50/- (Rupees Fifty only) each bearing distinctive Nos.46 to 50 (both inclusive) held under Share Certificate No.10 dated 17<sup>th</sup> August, 1000 leaved by the Sort Sevendae Consensative Haveira Sevendae C 1969 issued by the Sant Sarupdass Co-operative Housing Society Ltd

Mumbai.
Dated: 16th day of September, 2020.

For Zunjarrao & Co. Vikrant Zunjarrao

94082-28428

	SHIRPUR GOLD REFINERY LIMITED Regd. Office : Refinery Site, Shirpur, Dist. Dhule, Maharashtra- 425405. CIN: L51900MH1984PLC034501								
	EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th June, 2020								
						n Lakhs except p			
			STANDALONE			CONSOLIDATE			
	Particulars	Quarter ended	Quarter ended	Year Ended	Quarter ended	Quarter ended	Year Ended		
	T di dividio	30-June-20	30-June-19	31-March-20	30-June-20	30-June-19	31-March-20		
		Unaudited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited		
1	Total Income from Operations	-	25,508.47	54,063.75	158,715.14	87,393.98	355,532.17		
2	Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional and/or extraordinary items)	(6,302.38)	(239.45)	(14,746.09)	(6,182.70)	64.67	(14,054.62)		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(6,302.38)	(239.45)	(14,746.09)	(6,182.70)	64.67	(14,054.62)		
4	Net Profit / (Loss) for the period (after tax)	(6,302.38)	(239.45)	(14,746.09)	(6,182.70)	64.67	(14,054.62)		
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period	(6,302.59)	(246.39)	(14,757.02)	(6,182.91)	57.73	(14,065.54)		
6	Paid-up equity share capital (Face Value of Rs. 10/- each)	2,913.72	2,913.72	2,913.72	2,913.72	2,913.72	2,913.72		
7	Earning Per Share (of Rs. 10/- each not annulised						ĺ		
	1. Basic	(21.63)	(0.82)	(50.61)	(21.22)	0.22	(48.24)		
	2. Diluted	(21.63)	(0.82)	(50.61)	(21.22)	0.22	(48.24)		

Disclosure Requirements) Regulations, 2015. 2. The full format of the aforesaid quarter ended financial results are available on the Stock Exchange websites www.nseindia.com

For & on behalf of the Board of Director

Mumbai Metro North Region : 3rd Floor, Baroda House, Behind Deewan Shopping Centre, S.V. Road, Jogeshwari (W) बैंक ऑफ़ बड़ौदा Mumbai 400 102, India. E Mail: recovery.mmnr@bankofbaroda.com • Web: www.bankofbaroda.com Bank of Baroda FOR STATE OF APPENDIX IV-A [Provision to Rule 8(6) and 6(2)]

Encumbrance known to bank: Nil

Sale notice for sale of Immovable properties and movable properties

E-Auction sale notice for sale of Immovable assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to rule 8(6) and 6(2) of the security interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Immovable Mortgaged/ Charged to the Secured Creditors, possession of which has been taken by the Authorized Officer of Bank of Baroda, Secured Creditors, will be sold on "As is what is" and Whatever there is "for recovery of below mentioned account/s. The details of Borrower/s / Guarantor/s/ Secured Asset/s / Dues / Reserve Price/ e-Auction date and time, EMD and Bid Increase Amount are mentioned below-Sale notice for sale of Immovable properties and movable properties

Description of the immovable/ property with known encumbrances, if any Sr. Name & Address of Borrower/s **Total Dues** Mrs. Anjani Suchit Jadhav & Mr. Suchit Suresh Jadhav. Flat no. 103, 1st floor, B Wing, Rs. 1 ) Rs 13.77 Lacs 21-09-2020 Date: 14,87,784./ Sanjh Sankul Co-op Hsg 30-09-2020 2) Rs 1.40 lacs 11:00 AM to Address:- Room No 73, Type Society Ltd. Evershine City as on 3) Rs. 0.20 lacs Time: Achole, Nallasopara-East, Dist-Palghar, Muharashtra-401209, , ESIS Hospital Staff 14-03-2019 Mr. Santosh Kumar Quarters, Opposite MIDC P.S. 300 Hrs to plus interest Built up Area 375.10 Sq. Ft. Carpet Area 341.10 Sq. Ft. & charges thereon/less Andheri East 1500 Hrs Mob. Mumbai-400093

For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://ibapi.in. Also, prospectiv bidders may contact the authorized officer on Tel No.022-4923-0945 Mobile No. 95120-22091

Date: 15.09.2020 **Authorized Officer** Place: Mumbai Bank of Baroda

to date

## **OSB** State Bank of India

Stressed Assets Recovery Branch, Mumbai (05168):- 6th Floor, "The International" 16, Maharshi Karve Road, Churchgate, Mumbai-400 020. **Phone**: 022 - 22053163 / 22053164 / 22053165 **E-mail**: sbi.05168@sbi.co.in

**E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY** 

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties

mortgaged/ charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of State Bank of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", As is What is" and Whatever there is" basis on 21.10.2020 (Wednesday) in between 11.00 am to 01.00 pm for the recovery of respective amount, due to the State Bank of India (Secured Creditor) from the respective Borrower(s) and the Guarantor(s) as specified here under

Description of the

Director/ Guarantor	for recovery	immovable property	(in Rs.)	Deposit (EMD) (in Rs.)	of the properties
M/s Klassic Construction (Pune) Pvt. Ltd. Address :- Bhasin House, Unik CHSL, Behind Pratap Nagar, Seven Bunglows, Andheri (W), Mumbai Pin- 400 058 Directors/Guarantors: Mr Harinder P. Bhasin Mr Kaval P. Bhasin Mr Amit K.Bhasin Mr Umesh H. Bhasin Corporate Guarantor: M/s Klassic Construction Pvt Ltd	Rs.3,67,16,758.61 (Rupees Three Crore Sixty Seven Lakh Sixteen Thousand and Seven Hundred and Fifty Eight and Paise Sixty One only) as on 02-06-2018 with further interest, costs and incidental expenses etc.	Land & Building at Survey No.23, Hissa No.18, Plot No.16, situated at Village Balewadi, within the limits of Pune Municipal Corporation, Taluka- Haveli, District- Pune, standing in the name of Mr. Harinder Peshorilal Bhasin, admeasuring Plot area-about 400 sq.mtrs and construction thereon Built up area-about 336.90 sq.mtrs.	1,75,00,000.00	17,50,000.00 (Earnest Money Deposit (EMD) to be deposited with the Bank on or before 19.10.2020 by 5.00 pm)	09.10.2020 From 12.30 pm to 02.30 pm

The intending purchasers / bidders are required to deposit EMD amount through NEFT/ RTGS in the Account No.: 31046784774 IFSC: SBIN0001821, Name of the Account: SBI RECOVERY BRANCH PAYMENT A/C, Bank: STATE BANK OF INDIA, Address: CHURCHGATE BRANCH (01821) For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Creditor's website https://www.sbi.co.ir and Bank's approved service provider website https://sbi.auctiontiger.net

Enquiry: Shri S.C. Saraswat, Authorised Officer, Mobile No.9833817616, Shri V. B. Khedkar, City Case Officer, Mobile No.9004697396

Authorised Officer Date: 16.09.2020

Place · MUMBAL State Bank Of India, SARB, Mumbai



## ASHOK ALCO-CHEM LIMITED

Regd. Office: 12/13, Jeevan Udyog Building, 278, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400 001. (CIN - L24110MH1992PLC069615)

Tel: 022-66106338 Email: secretarial@ashokalcochem.com Website: http://www.ashokalcochem.com

Extract from the Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2020 (Rs. in Lakhs, except EPS)

STANDALONE CONSOLIDATED Quarter Quarter Year Quarte Quarter Year **Particulars** Ended Ended Ended Ended Ended Ended Νo 31-03-2020 30-06-2020 30-06-2019 30-06-2020 30-06-2019 31-03-2020 **Audited** Unaudited Unaudited Unaudited Unaudited **Audited** Total Income from Operations 4,078.74 11,906.18 878.47 4,078.73 11,859.51 919.49 Net Profit / (Loss) for the period (Before tax, Exceptional and/or Extraordinary items) (18.13)(277.35)(760.89)(54.13)(278.60)(866.62)3. Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and/or Extraordinary items) (18.13)(277.35)(760.89)(54.13)(278.60)(866.62) Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items) (16.71)(205.93)(604.47)(43.47)(207.18)(712.15)5. | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) (16.81)(205.40)(629.77)(43.57)(206.65)(737.45)Equity Share Capital 460.03 460.03 460.03 460.03 460.03 460.03 Earnings Per Share (of Rs.10/- each) Basic & Diluted (0.36)(4.48)(13.14)(0.95)(4.50)(15.48)

## NOTES:

Place: Mumbai

DEWAN HOUSING FINANCE CORPORATION LIMITED

- 1. The above is an extract of the detailed Financial Results for the quarter ended June 30, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results for the quarter ended June 30, 2020 are available on the Stock Exchange
- website www.bseindia.com and on the Company's website www.ashokalcochem.com. The aforesaid financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on September 14, 2020.
- Figures for the previous period have been regrouped, wherever necessary, to correspond with figures of the current period.

For ASHOK ALCO-CHEM LIMITED Sd/-

Date: September 14, 2020 DIN: 03567415

SUNIL SHAH DIRECTOR